

Expo Engineering and Projects Limited (Formerly known as Expo Gas Containers Limited)

Expo House, 150 Sheriff Devji Street,

Mumbai – 400 003, India

Tel.: +91 22 6131 9600 /Fax: +91 22 2340 1635

Website: www.expogas.com

CIN NO: L40200MH1982PLC027837

Ref: C:/Expo/Bse/2025-26

08th August, 2025

To, Bombay Stock Exchange P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code :526614

Sub : Submission of newspaper cutting of the extract of Unaudited Standalone

Financial Result for the quarter ended 30th June, 2025

Reference No: Regulation 30 and 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015

Dear Sir,

We wish to inform that pursuant to Regulation 47(1)(b) and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of Standalone unaudited Financial Result for the Quarter ended on $30^{\rm th}$ June ,2025 published in newspapers on Friday $08^{\rm th}$ August,2025

- 1. English Daily: "Business Standard "dated 08th August 2025
- 2. Regional Language Daily: -"Nav Shakti" Mumbai dated 08th August, 2025

We request you to please take on record and oblige.

Thanking you
Yours faithfully,
For Expo Engineering and Projects Limited
(Formerly known as Expo Gas Containers Limited)

Preeti Sharma

Company Secretary & Compliance officer

Encl.: As above



PUBLIC NOTICE Notice is hereby given by Mr. Deepakbhai Kumar Munishwar Kumar Agrawal, (High Rise Building Contractor & Developer residing in : Bldg No- 11 Flat no. 102 Mangalmurti Complex, Mankhurd, Shivaji Nagar, Mumbai 400043. We are taking over the proposed (partially constructed) Residential cum Commercial Building Construction Project - 'SEA PLAZA' proposed on plot bearing C.T.S. Nos. 468, 468/1, 1 to 7 of village Kurla-III at, L ward, V.N. Purav Marg Chunabhatti, Mumbai. 400 022. LDD Constructions has approached us to take over the said construction and development of Residential cum Commercial Building as that per mentioned above. I hereby invite claims or objections from other claimant/s or objector/s against the take over of the said building construction project work within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, I Mr. Deepak Kumar Munishwar Kumar Agrawal shall be at the liberty to take over the construction and development of the proposed Commercial cum Residential building project - SEA PLAZA through our company/firm as we may deem fit.

Date: 08.08.2025 For & on Behalf o Mr. Deepakbhai Kuma Munishwar Kumar Agrawal residing in Bldg No- 11 Flat no. 102

Mangalmurti Complex, Mankhurd

Shivaji Nagar, Mumbai 400043.

PUBLIC NOTICE

is hereby given to the public at large that the original Agreement dated 28th March 2000, executed in respect of MIG Housing Society Group IV, Flat No. 607, admeasurin 527 sq. ft. carpet area, situated on the 3rd Floor, in Building No. D/64, has been lost misplaced and is not traceable despit

Against the said flat, the concerned authorities have allotted Flat No. F-1201 Rustomjee Seasons, N Dharmadhikari Road Bandra East, Mumbai 400051, together wit the corresponding car parking space. Th said new flat is now being offered for sale. Any person(s) having any claim, right, title or interest in respect of the said old flat, its car parking space, or the newly allotted flat nentioned above, by way of sale, inheritance exchange, mortgage, charge, lease, tenancy icense, lien, gift, trust, maintenance possession, easement or otherwise nowsoever, are hereby required to make such claims known to the undersigned i writing along with certified true copies of all supporting documents, within 14 (Fourteer days from the date of publication of thi notice, at the address mentioned below. Failure to do so shall result in all such claims f any, being deemed to have been waived

Advocate Pradeep Kumar Pandey Opp. Bhaskar Building 2nd Floor, Bandra Court, A.K. Marg Bandra East, Mumbai 400051

released, or abandoned, and the sale

ransaction shall proceed accordingly

EXPO ENGINEERING AND PROJECTS LIMITED

CIN NO: L40200MH1982PLC027837 Regd. Office : 150, Sheriff Devji Street, Mumbai - 400 003. Tel No. 022-61319600, Website: www.expogas.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025 Rs in lacs							
		Quarter ended					
Particulars				Accounting			
	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	Year ended 31.03.2025			
	Unaudited		Unaudited	Audited			
Total Income from Operations	1.784.70	3.997.45	1,770.97	11,489.57			
Net Profit / (Loss) from Ordinary Activities	1,704.70	0,007.40	1,770.07	11,400.07			
before tax	104.45	250.13	28.78	411.74			
Net Profit / (Loss) for the period before tax	104.45	250.13	28.78	411.74			
(after Exceptional items)	104.40	200.10	20.70				
Net Profit / (Loss) for the period after tax	104.45	156.68	28.78	318.29			
Net Profit / (Loss) for the period after tax	104.45	151.46	28.78	313.07			
(after comprehensive income)							
Equity Share Capital	911.85	911.85	761.46	911.85			
Reserves excluding Revaluation Reserves (as							
per Balance Sheet) of previous accounting year.	2,272.20	2,272.20	1,357.54	2,272.20			
Earning Per Share.				·			
a) Before Extraordinary Items							
- Basic	0.46	0.66	0.13	1.37			
- Diluted	0.46	0.66	0.13	1.37			
b) After Extraordinary Items							
- Basic	0.46	0.66	0.13	1.37			
- Diluted	0.46	0.66	0.13	1.37			
Note: 1) The above is an extract of the deta	ailed format of	unaudited Fir	nancial results	s filed with the			

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites and on the Company's website www.expogas.com.

2) The name of the Company has been changed from Expo Gas Containers Limited to Expo Engineering and Projects Limited w.e.f. 21st July, 2025. Amended vide special resolution passed by the members through extra ordinary general meeting on 27th June, 2025 and ROC and BSE approva dated 21st July, 2025 and 31st July, 2025 respectively.

Our Current Orders in Hand is approximately 111 crores



By order of the Board of Directors For Expo Engineering and Projects Limited (formerly known as Expo Gas Containers Limited)

> Hasanain S. Mewawala Managing Director (DIN - 00125472)

PUBLIC NOTICE

Place: Mumba

Date: August 07, 2025

Notice is hereby given that the following Share Certificate for 500 Equity Shares o Rs.2/- (Rupees two only) each with Folio No A02254 of ALKYL AMINES CHEMICALS LIMITED, having its registered office 401-402, Nirman Vyapar Kendra, Plot No. 10, Sector 17, Vashi, New Mumbai, Maharashtra, 400703 registered in the name of ANJALI DINESH KUTRE jointly with DINESH SATUPPA KUTRE have bee ANJALI DINESH KUTRE has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio	No. of	Certificate	Distinctive
No.	Shares	No.	Number
402254	500	252	196341 to 196840
Date: 08		-	DINESH KUTRE

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI C.P.(CAA)/158(MB)2025

C.A.(CAA)/194(MB)2024

In the matter of the Companies Act, 2013; AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND

In the matter of Scheme of Arrangement of Rathod Jewellery Manufacturing Private Limited ('Demerged Company') and Avichandra Enterprises Private Limited ('Resulting Company') with their respective shareholders. ('Scheme')

Rathod Jewellery Manufacturing Private Limited CIN: U36910PN2012PTC142922 Avichandra Enterprises Private Limited

.. First Petitioner Company Demerged Company . Second Petitioner Comp Resulting Company

NOTICE OF HEARING OF PETITION

The Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning of the Scheme of Arrangement of Rathod Jewellery Manufacturing Private Limited ('Demerged Company') and Avichandra Enterprises Private Limited ('Resulting Company') with their respective shareholders was presented by the Petitioner Companies on 8th July, 2025 and was admitted by the Hon'ble Tribunal vide order dated 17th July, 2025. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble Tribunal on 8th September, 2025. Any person desiring of supporting or opposing the Petition should send to the Petitione Companies' advocate at the address mentioned below, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocates, with his/her name and address so as to reach the Petitione ompanies' advocate and the National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th Floor, MTNL Exchange Building, G. D. Somani Marg, Near G. D. Somani International School, Cuffe arade, Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he / she seeks to oppose the Petition, grounds of opposition or a copy of his/ her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner Companies advocate to any person requiring the same on the payment of cribed charges for the same.

Date: 08th August, 2025

Ajit Singh Tawar & Co, Advocates Office No. 305/306, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400 021

(OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA) TENDER NOTICE E-tenders are invited for the supply of following items.

(1) 80597 - 11kv, 350 MVA Switchboard 9 panel set of VCB SK/PRO (2024)78/80/81/82 and SK/PRO(2024)79, (2) 80598 - 200 AMPS. H.R.C. fuse (Blade Contact), (3) 80610 - Multipurpose galvanized M. S. angle bracket with 'C' clamp for temporary festival, (4) 80592-Bulk e-mail services,

The Brihanmumbai Electric

Supply & Transport Undertaking

Re – invited e-tenders

(5) 80349, (6) 80368, (7) 80471, (8) 80476, (9) 80419.

Note: For more details, log on to website https://mahatenders.gov.in

PRO/AAM(M)/49/2025

GENERAL MANAGER

Sir Mathuradas Vissanji Foundation

9, Wallace Street, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001 CIN: U65910MH1990NPL055280|E-mail: mvf.mumbai@gmail.com Tel. No.- 022-22074731

"Form No. INC-26 [Pursuant to rule 20 the Companies (Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for application for license for Section 8 Company.

Before the Ministry of Corporate Affairs

In the matter of sub-section (1) of Section 8 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (3) of rule 20 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of Sir Mathuradas Vissanji Foundation having its registere office at 9, Wallace Street, Fort, Mumbai, Maharashtra, India- 400001"

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under Section 8 of the Companies Act, 2013 seeking confirmation for obtaining license in terms of the board resolution passed at the Board Meeting held on 31st July, 2025 to enable the company to be registered under Section 8 of Companies Act, 2013. Any person whose interest is likely to be affected by the proposed application may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Registrar of Companies (Mumbai) at the address 100, Everest, Marine Drive, Mumbai- 4000tic, Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice. Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its registered office at 9, Wallace Street, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001.

For and on behalf of Sir Mathuradas Vissanji Foundation Date: 8th August, 2025 Place: Mumbai

Sd/-Arati Vissanji (Director) DIN:00012032

FORM NO. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companie Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that MESSERS M. K. ECOPACK a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013,

Companies (Authorised to Register) Rules, 2014]

as a company limited by shares. The Principal objects of the company are as follows.

To do in India or elsewhere the business to manufacture, produce, process, prepare fabricate, market, convert, commercialize, grade, develop, design, press, stitch, mould flex, export, import, job work, buy, sell, stretch, stamp, shape, smelt, emboss, print, laminate and to act as agent, broker, adatia, consultant, advisor, representative, marketing man, collaborator, franchiser, stockist, distributor or otherwise to deal in all shapes, sizes varieties, capacities, descriptions and dimensions of packing materials whether made of wood, plywood, thermocole, wood wool, particle board, corrugated paper, craft paper, rubber straw boards, cardboards, aluminium foils, metal foils, glass, plastics, gelatine bakelite, polypropylene and its compounds, tin, iron sheets, jute, synthetic material cloths, and other ferrous and non ferrous materials, such as containers, receptacles boxes, cartons, cases, drums, flasks, cages, bins, corks, jars, carboys, tubes, rolls tapes, crates, ropes, cones, cups, plates, collapsible tubes, bottles, carry bags and other allied item and parts, fixtures, fittings, accessories, consumables, components, ingredients and to do all incidental acts and things necessary for the attainment of the above objects.

A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed company may be inspected at the office at 2nd Floor, Unit No. 201, Crystal Paradise, Veera Desai Road Ambivali, Andheri (W), Mumbai - 400053.

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6.7.8, Sector 5, IMT Manesar, District Gurgao (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 7th day of August 2025

Name of Applican Kajal Sanjeev Kuma 2. Mehek Anil Kuma

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my clients Mr. Jatin Narendra Joshi and Manis

Narendra Joshi are the owner of property being ALL THAT Office Premises bearing No. 307 on the 3rd floor of the building known as "Nain Krupa Premises Co. Op. Society Ltd. and situated at 118/122, Kazi Sayed Street Mumbai-400 003 admeasuring above 358 Sq. Ft. Carpet (Approximately) or what is known as ownership basis in the society known as Nain Krupa remises Co. Op. Society Ltd., a society registered under Maharashtra 0 Operative Society Act, 1960 under No. BOM/GNL/1087 Dated 17-05-1978 And on a plot of land bearing Cadastral Survey No. 322 (New Survey No 2513) District Mumbai City 1, Division Mandvi (4/38) and 5 shares of each Rs. 50 bearing distinctive No. 136 TO 140 (both inclusive) covered by Shar Certificate No. 28 of Nain Krupa Premises Co. Op. Society Ltd. Constructed prior to 1961-62 (hereinafter referred as 'notice premises' or 'premises'). This is to inform the public at large that the Office Premises bearing Un

No. 307, situated on the 3rd Floor of the building known as **"Nain Krupa** Premises Co-operative Society Ltd." (hereinafter referred as 'Society' has changed hands through a series of duly executed and registered ements, as per the following chain of title:

Mr. Sushil Shamsunder Arora was the original allottee/ourchaser of the said premises from the builder by way of a registered Agreement for Sale nd was issued a Share Certificate dated 10.03.1987 by the said Society 2. Mr. Sushil Shamsunder Arora subsequently sold the said premises to M/s. R. K. Engineering Corporation on or about the year 1987, and

accordingly, the name of M/s. R. K. Engineering Corporation was entere n the Share Certificate on 31.01.1987 by the Society M/s. R. K. Engineering Corporation, in turn, sold the said premises to M/s. Bhansali Junet Ltd. by way of a registered Agreement on or about

the year 1994, and the name of M/s. Bhansali Junet Ltd. was recorded in the Share Certificate on 29.07.1994 by the Society. Thereafter, M/s. Bhansali Junet Ltd. entered into a registered Agreement for Sale with M/s. Shubhlaxmi Real Estate Private Limited on or about the year 1996, and the name of M/s. Shubhlaxm eal Estate Private Limited was entered in the Share Certificate of

08.01.1996 by the Society. Subsequently, on or about the year 2007, M/s. Shubhlaxmi Real Estate Private Limited entered into a registered Agreement for Sale with Mr Jatin Narendra Joshi and Mr. Manish Narendra Joshi (our clients) vide registered Agreement for Sale dated 20.02.2007, registered unde Serial No. BBE-1-2051-2007 on 07.03.2007 before the Sub-Registrar o Assurances, Mumbai1. The names of our clients were accordingly entere

in the Share Certificate on 30.03.2007 by the Society. My clients have informed me that following below mentioned docume re lost/misplaced:

 Original as well as copy of registered agreement executed on or abount the year 1987 between the builder and Mr. Sushil Shamsunder Arora.) Original as well as copy of registered agreement executed on or ab n the year 1987 between Mr. Sushil Shamsunder Arora and M/s. R. K Engineering Corporation.

B) Original as well as copy of registered agreement executed on or ab n the year 1994 between M/s. R. K. Engineering Corporation and M/s Bhansali Junet Ltd. 4) Original as well as copy of registered agreement executed on or about

the year 1996 between M/s. Bhansali Junet Ltd. And M/s Shubhlaxmi Real Estate Private Limited. Any person, bank, or financial institution having any claim or right ir

respect of the said premises by way of inheritance, share, sale, license gift, mortgage, charge, possession, lease, assignment, lien, ownership transfer, access, easement, encumbrance, howsoever or otherwise and/or having possession of any of the aforesaid documents, is hereb equested to make the same known in writing to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, along with al upporting documents, stating his/her/their share, right, or claim, if any. Failing this, it shall be presumed that there are no claims, rights, or objections in respect of the said premises, and that the said documents are deemed to be lost and/or irretrievable. Consequently, the above transaction shall be treated as completed, free from all claims, rights, o

encumbrances, and shall be acted upon accordingly. hereafter, our clients shall be free to Sell/Mortgage the Office Premis bearing No. 307 on the 3rd Floor of the building known as "Nain Krupa Premises Co-operative Society Ltd." to any prospective purchaser

Ranjan Kumar Dwivedi Dwivedi Law & Co. - Advocate for Caveator/Applicant Office No. 27, 3rd Floor, Prakash Chamber, 77 Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 001. Mob.: 93248 65826 Email: dwivedilawcompany@gmail.com **PUBLIC ANNOUNCEMENT**

"API & Intermediates Manufacturing Industry by Kajay Remedies Pvt. Ltd. at Plot No. F-23/2, F-23/3 MIDC Badlapur Dist. Thane. Maharashtra" has been accorded Environmenta Clearance by Ministry of Environment, Forest and Climate Change vide Letter no. F. No. IA-J-11011/328/2023-IA-II(I) dated 23rd July 2025.

Copy of the said environmental clearance is available with Maharashtra Pollution Control Board / Committee and or website of the Ministry at https://parivesh.nic.in.

Date. 01.08.2025 Kajay Remedies Pvt. Ltd. Authorized Signatory

> Form No. RSC - 4 BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH - II COMPANY PETITION NO. C.P./137/MB/2025

In the matter of Section 66 and other applicable provision of the Companies Act, 2013 read with the National Compan Law Tribunal (Procedure for Reduction of Share Capital o Company) Rules, 2016 including any statutory modification or re-enactments thereof for the time being in force

In the matter of reduction of Preference Share Capital of NSE Academy Limited.

NSE Academy Limited, a public limited company ncorporated under the Companies Act, 2013 having its registered office at Exchange Plaza, Plot C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra, India - 400051 CIN: U67190MH2016PLC274239 .. PETITIONER COMPANY

Notice may be taken that a petition was presented to the Hon'ble National Compar Law Tribunal at Mumbai Bench ('Tribunal'), on the 28th day of July 2025 fo confirming the reduction of up to 24,13,20,000 (Twenty Four Crores, Thirteer Lakhs and Twenty Thousand) shares representing Preference Share Capital havin face value of INR 10 (Indian Rupees Ten) per preference share of the Petitione Company, by paying an aggregate consideration of up to and not exceeding INR 241,32,00,000 (Indian Rupees Two Hundred and Forty One crores and Thir

Two lakhs) to preference shareholders of the Petitioner Company The notices to the individual creditors have been issued. The list of the creditors prepared on the 30th day of June 2025 by the Petitioner Company is available a the registered office of the Petitioner Company and at the Petitioner Company's advocate's office at 307, Ram Nimi Building, 3rd floor, Mandlik Road, Colaba Mumbai – 400005, for inspection on all working days during

11 AM to 4 PM between Monday to Friday. f any creditor of the Petitioner Company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent (alongwith supporting documents) and details about his name and address and the name and address o is Authorised Representative, if any, to the Tribunal situated at 4th Floor, Cuffe Parade Telephone Exchange, next to GD Somani Memorial School, Cuffe Parade Colaba, Mumbai - 400005 and to the undersigned at Exchange Plaza, Plot C-1. Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra, India 400051, within three months of date of this notice

If no objection is received within the time stated above, entries in the list of creditor will, in all the proceedings under the above petition to reduce the preference share capital of the Petitioner Company, be treated as correct.

It may also be noted that a hearing has been fixed for Monday, 10th day of November 2025 on which the Tribunal shall hear the petition. In case any creditor intends to attend the hearing, he should make a request along with his object

For NSE Academy Limited Abhilash Misra Authorized Representative Dated this 08 day of August 2025

For and on behalf of the Board of Directors of

ONKAR KANWAR CHAIRMAN

Apollo Tyres Ltd

Secretarial & Investor Services: 701 Solitaire Corportate Park, 167 Guru Hargovindji Marg, Andheri (E), Mumbal-400 093. NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S)

Notice is hereby given that the certificate(s) of Indusind Bank Ltd. for the unde mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered olders have applied to the Bank for issue of duplicate Share Certificate(s) Any person who has / have a daim(s) in respect of the said security(ies should lodge such claim(s) in writing with R & T Agents of Bank viz. MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083 within 7 (Seven) days from this date else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

INDUSIND BANK LIMITED

Regd. Office: 2401, General Thimmayya Road, Cantonment, Pune-411 001

SR. NO. NAME OF THE SHAREHOLDER REGISTERED FOLIO NO. CERTIFICATE NO. DISTINCTIVE NOS. NO. OF SHARES 638988 224074217 224075341 1125 Bharathi M S 00715069

(AUTHORISED SIGNATORY)

INDUSIND BANK LIMITED

Shri. Manohar J. Gurav Special Recovery & Sales Officer, Co-op. Societies, Maharashtra State Machhimar Co-op. Credit Society Ltd. Mahim (West), Mumbai - 400016. Mobile No. 9167298961/9220750384 Date: 08.08.2025

"FORM Z" {See sub-rule [11 (d-1)] of rule 107}

Possession Notice for Immovable Property Whereas the undersigned being the Recovery officer of the Machhima Co-op. Credit Society Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 30.04.2022 calling

upon the judgment debtor. Shri Gangadhar Gangaram Gatpelli to repay the amount mentione in the notice being Rs. 7,58,898/- (Rupees Seven Lakhs Fifty Eight Thousand Eight Hundred Ninety Eight Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 21.02.2025 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 08th day August of the year 2025.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Machhimar Co-op. Credit Society Ltd. for an amount Rs. 10,47,901/- (Rupees Ten Lakhs Forty Seven Thousand Nine Hundred One Only) and interest thereon. Description of the Immovable Property

Building No.24 A, Room No.506, 5th Floor, Basira Co.Op.Hsg. Society Ltd., Lallubhai Compound, Hiranandani Akruti, Mankhurd (W), Mumbai

All that part and parcel of the property consisting of Building No.24 A Room No.506, 5th Floor, Basira Co.Op.Hsg. Society Ltd., Lallubha Compound, Hiranandani Akruti, Mankhurd (W), Mumbai 400043, Within the registration Tahsil Mankhurd (West) and District Mumbai

Date: 08-08-2025 Place: Mumbai

(Manohar J. Gurav) Special Recovery & Sales Officer, Co-op. Societies, Maharashtra State

Machhimar Co-op. Credit Society Ltd.

APOLLO TYRES LTD

Apollo Tyres' reports Rs 6561 crores Q1 revenue

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

₹ Million

S. No.	PARTICULARS	QUARTE	YEAR ENDED	
		30.06.2025	30.06.2024	31.03.2025
		(UNAUDITED)		(AUDITED)
1	Total income from operations	65,607.59	63,348.51	261,234.17
2	Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	4,085.60	4,636.58	17,153.15
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	383.58	4,232.46	15,466.42
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	128.78	3,020.02	11,213.20
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5,803.87	2,702.35	12,454.64
6	Paid up equity share capital (equity shares of ₹1 each)	635.10	635.10	635.10
7	Reserves excluding revaluation reserves			146,990.67
8	Securities premium account	31,317.67	31,317.67	31,317.67
9	Net worth	152,882.19	141,724.20	147,656.99
10	Paid up debt capital	29,802.94	35,009.65	33,770.88
11	Outstanding redeemable preference shares	-	-	-
12	Debt equity ratio (in times)	0.19	0.25	0.23
13	Earnings per share (of ₹1 each) (not annualised) Basic (₹) Diluted (₹)	0.20 0.20	4.76 4.76	17.66 17.66
14	Capital redemption reserve	44.40	44.40	44.40
15	Debenture redemption reserve	272.18	272.18	272.18
16	Debt service coverage ratio (in times) [#]	1.91	1.63	1.96
17	Interest service coverage ratio (in times)	8.90	7.80	7.37

Based on TTM (Trailing Twelve Months)

The key standalone financial information of the Company is as under

₹ Million **PARTICULARS QUARTER ENDED** YEAR ENDED 30.06.2025 30.06.2024 31.03.2025 (AUDITED) 47,253.54 181,736.12 Total income from operations 45,915.87 Net profit for the period before tax (after exceptional items) 3,376.60 2,949.50 9,603.82 Net profit for the period after tax (after exceptional items)

The above is an extract of the detailed format of quarter ended June 30, 2025 financial results filed with the stock exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended June 30, 2025 financial results (Consolidated/Standalone) are available on the stock exchange websites (National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) & BSE Limited (www.bseindia.com)) and on the Company's website (URL: https://corporate.apollotyres.com/investors/announcements/). The same can also be accessed by scanning the QR code

For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) & BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on Company's website (www.apollotyres.com)

APOLLO TYRES LTD

CIN: L25111KL1972PLC002449

Read, Office: 3rd Floor, Areekal Mansion Panampilly Nagar, Kochi 682036, Kerala, India Corporate Office: Apollo House, 7 Institutional Area,

Tel.: +91 484 4012046, Fax: +91 484 4012048

Date: August 7, 2025

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूच्

स्थावर मिळकताच्या विक्राकारता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वेसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेब्डेटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं		काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामृत ठेव	मालमतेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(네)
	(कर्जदाराचे), श्री मुरजी देवजी वाविया (सह–कर्जदाराचे)	प्लॉट क्रमांक-१५०३, १५वा मजला, ''निर्मल हाइट्स' 'सेक्टर क्रमांक ५१, द्वोणागिरी, प्लॉट क्रमांक ३६ आणि ५३, सेक्टर-५१, नवी मुंबई पनवेल-४१०२०७. मोजमापित क्षेत्र- ५५८ चौरस फूट कार्पेट + फ्लॉबर बेड ७८ चौरस फूट + टेरेस ५५ चौरस फूट + स्लॉब ३४ चौरस फूट, बिल्ट अप एरिया ६६९.६ चौरस फूट	₹ ७१,०२, ९६०/- (जुल ३१,२०२५ पर्यंत)	₹ \$ 0 0 /- \$ 0 /- \$ 0 /- \$ 0 /-	ऑगस्ट २५, २०२५ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	सप्टेंबर १०,२०२५ सकाळी ११:०० पासून

ण्रिया ६६९.६ चौरस फूट

ऑनलाईन लिलाव वेबसाईट- (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायखेट लिमिटेड या ईलिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना सप्टेंबर ०९, २०२५ रोजी संध्याकाळी ०५.००
वाजणेपूर्वी एकूण थकाबाकी आणि पृढील व्यालामास रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण
मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.
संमाय्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेबल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीष्म्र गेट क्रमांक ०२
समोर, मरोल एमआयडीशी, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉल्म ई पहा) सप्टेंबर ०९, २०२५ रोजी
संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी इंएमडीच्या पेसे भरत्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची पर्कन केलेल्या इंमजसह सादर करणे
आवश्यक आहे, कृपया नोद व्यावी, जर संमाय्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नमल्यास, रचाकरीकृत निविदा
दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेबल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी,
अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे सप्टेंबर ०९, २०२५ रोजी संध्याकाळी ५,०० वाजणेपूर्वी सादर करला येतील. बयाणा रक्कम
राष्ट्रीयकृत /व्योक्त्र बीक्नेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड' यांच्या नाचे मुंबई येथे देय सादर कराया
पाहणीस्बंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंचा निवेदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक
कर्मचारी फोन नंबर ८४५४०८९३५३ /७३०४९१५५४/९००४३९२४१६ वर सपर्क करा.
कृपया नोंद च्यावी की मॉलेटिंग एक्नसीज १ स्वॅल्युस्टर कॅपिटक साईवर्सिक मायव्हेट लिमिटेड, १. गोरनारसॉफ्ट प्रायव्हेट
लिमिटेड, ३. मेटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड, ७. आकर्त एमार्ट किंमिटेड, ८. नोहेल अंसेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, थाला स्वेदिक साव प्रायव्हेट लिमिटेड, १. गोगालेट लिमेटेड, १ नोबोकर टेक्नमॉलीजीज साव्युश्नस प्रायव्हेट लिमिटेड, १ काणतही कारण नेवा अधिकार प्रायव्हेट लिमिटेड, १ काणतही कारण नेवा विक्रसावी नेमण्यात आले आहे.
विक्रीट्या विस्तृत शर्ती व अटीकिता कृपया भेटा www.icicibank.com/n494s

दिनांक : ऑगस्ट ०८, २०२५ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

ग्रॅममध्ये लिलावासाठी



अ. शाखा कर्जाची कर्जखाते

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

ठाणे झोनल कार्यालय: बी-३७, बागळे इंडस्टियल इस्टेट, ठाणे (प) - ४०० ६०४ दू.: ०२२ २५८२९४०६, २५८२३०४० ई-मेल : cmarc_tha@mahabank.co.in मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-५

कर्जदाराचे नाव आणि पत्त

सोने लिलाव

बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे झोनल कार्यालय खाली नमूद केलेल्या व्यक्तींना याद्वारे सूचित केले जाते की ते कर्ज खात्यातील दायित्वाची भरपाई करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांना नोंदणीकृत पोस्टाने पाठवलेल्य सूचना न बजाविता बँकेकडे परत आल्या आहेत. (लागू नसल्यास खोडावे). त्यामुळे त्यांना विनंती आहे की त्यांनी दायित्व आणि इतर शुल्काची पूर्तता करावी आणि तारण ठेवलेल्या सिक्युरिटीजची १३.०८.२०२५ (दिनांक) रोजी किंवा त्यापूर्वी पूर्तता करावी, असे न झाल्यास सदर सिक्युरिटीज बँकेकडून कर्जदाराच्या किंमतीवर बँक परिसर येथे जाहीर लिलावात १४.०८.२०२५ रोजी दु. १२:०० वा. किंवा त्यानंतर कोणत्याही अन्य सोयीस्कर तारखेला बँकेच्या पूर्ण विशेकबुद्धीनुसार पुढील सूचना न देता विकल्या जातील. सोन्याचे दागिने खरेदी करण्यास इच्छुक असलेले पक्षकार लिलावात सहभागी होऊ शकतात.

विक्री सूचना: वृत्तपत्रातील प्रकाशनासाठी लिलाव विक्री सूचना

क्र.	तारीख क्रमांक			सोने (निञ्वळ वजन)	राखीव किंमत	
१	बदलापूर	३-६-२०२५	६०५२७८७९०९६	संजीवनी आनंद जाधव ए १०४ शिवगंगा अपार्टमेंट सत्संग विहारच्या जवळ हेंद्रापाडा बदलापूर ४२१ ५०३	१५.८४	१४३०००
?	भिवंडी	4-9-2024	६०४९०३८८१३१	सुमैया नईमुद्दीन शेख एच क्र. ४४ बुद्ध वाडा ४ था निजामपुरा, भिवंडी जिल्हा ठाणे ४२१३०२	२०	१८००००
¥	भिवंडी	३-१९-२०२५	६०५२९०६००४२	श्रुतिका शशिकांत पाटील: -४०३ वी विंग नव फ्हरेस्ट टॉवर, संतोषी माता रोड मॅक्सी ग्राउंड समोर, रामबाग, कल्याण ठाणे ४२१३०१	१३	११७०००
8	भिवंडी	4-8-2028	६०४८९११६४४४	तहसीन बानो अय्युब शेख: - ५६० कल्याण रोड साई बाबा मंदिर नवी बस्ती भिवंडी ठाणे ४२१३०२	१५.३०	१३८०००
4	दांडी	११-८-२०२४	६०५११९३६३१६	दर्शन शांताराम मोरे: – उनभाट पो दांडी ता. पालघर ठाणे येथे ४०१५०१	23	200000
Ę	माणकोली	२-८-२०२४	६०४७१४०४२०७	अनिसा बानो अब्दुल जब्बार अन्सारी:- रेहमतपूर शादी हॉल ठाणे भिवंडी ४२१३०२	१०.१३	97000
9	मीरा रोड	9-24-2028	६०४५०८३८०४३	सुरेश बाळकृष्ण शेट्टी:- फ्लॅट क्र. ९०२ इमारत क्र. ३५१ सृष्टी कॉम्प्लेक्स कल्पतरू, सेक्टर ३ फेज १, मीरा रोड पूर्व ४०११०७	१२७.४	११४६०००
۷	मीरा रोड	२-१८-२०२५	६०५२६१८१३०१	मधु छारी:- प्रताप गली, तलैया मोहल्ला गुणा ४७३००१	५२.१०	४६९०००
٩	नायगाव (पूर्व)	8-22-3034	६०५३२१९३२५०	रोहित सिंग एस/ओ: जगदीश सिंग:- बी-१०२ मीरा भाईंदर मीरा रोड ठाणे महाराष्ट्र भारत ४०१ १०७	१४८.८०	१३३९०००
१०	पालघर	8-23-5054	६०५३२३६८२०१	नम्रता अंकुश नाईक:- ५८४ पोकळे नगर, येथे नेमळे, सावंत वाडी, जिल्हा सिंधुदुर्ग ४१६५१०		४३६०००
११	पाथर्ली	4-22-2024	६०५३५२९३७०६	अंकित बापू ठोंबरे: – एफ ४ २०२ शंकेश्वर नगर मानपाडा रोड सागाव डोंबिवली पूर्व डोंबिवली पूर्व-४२१२०१	89.80	83000
१२	पाथर्ली	८-८-२०२४	६०५०१४३१९६३	अंकित बापू ठोंबरे: – एफ ४ २०२ शंकेश्वर नगर मानपाडा रोड सागाव डोंबिवली पूर्व डीमार्ट, डोंबिवली पूर्व ४२१२०१	५६.९०	५१२०००
१३	पाथर्ली	७-२२-२०२५	६०५४२०२८०८०	अंकित बापू ठोंबरे, एफ ४ २०२ शंकेश्वर नगर मानपाडा रोड सागाव डोंबिवली पूर्व डीमार्ट ४२१२०१	२६.९०	282000
१४	शहापूर	4-25-2024	६०५३५५७०९८५	मधुरा मनोज आळशी, ३०४ अक्षयदीप अपार्टमेंट, महाराष्ट्र नगर, टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, डोंबिक्ली ठाणे ४२१२०२	३८.९४	३५१०००
१५	ठाणे पाचपाखाडी	११-१२-२०२४	६०५१२४२६४९६	शीतल प्रभात मांजरेकर: – आर क्र. २ चेंदवणकर चाळ, गावदेवी रोड गावदेवी मंदिराच्या जवळ, भांडुप, पश्चिम मुंबई ४०००७८	90.00	660000
१६	ठाणे पाचपाखाडी	११-१२-२०२४	६०५१२४२६३०५	शीतल प्रभात मांजरेकर: – आर क्र. २ चेंदवणकर चाळ, गावदेवी रोड गावदेवी मंदिराच्या जवळ, भांडुप, पश्चिम मुंबई ४०००७८		६४४०००
१७	ठाणे डीळ (ठाणे)	8-29-2024	६०४२९६७९६६७	निर्मला रमेश गायकवाड:- शिवसमर्थ अपार्टमेंट तळ मजला खोली क्र. ६ रोड क्र. २२ किसन नगर क्र. ३ वागळे इस्टेट ठाणे-४००६०४		920000
१८	टिळकनगर डोंबिवली	८-२-२०२५	६०५४३३५०५९६	शैलेश दौलत बोरकर:- सी/४०३ ओम हरी हरेश्वर नगरी इमारत गोपीनाथ चौक उमेश नगर डॉबिवली पश्चिम, ठाणे ४२१२०२	१२	१०८०००
१९	टिळकनगर डोंबिवली	9-2-2028	६०४९५३११७४२	सुक्रमपाल रमेश वाल्मिकी त्रिमूर्ती नगर कल्याण रोड शेलार, चौक डोंबिवली पूर्व ४२१२०१	१३	१२८०००
२०	तारापूर आय.ई.	१३-०९-२०२४	६०५०६०२७०२३	संजय भजाराम साहू: – रूम ४०८ इमारत १ बी विंग ओस्तवाल केसर पार्क बेटेगाव, अधिकारी हॉस्पिटल समोर बोईसर पूर्व – ४०१५०६	१९.४९	१७६०००

सदर लिलाव खालील अटींवर घेण्यात येईल: ही "जशी आहे तशी" स्थितीत आहे

- २. यशस्वी बोलीदाराने लिलावाच्या तारखेनंतरच्या पुढील कामकाजाच्या दिक्सापर्यंत संपूर्ण बोलीची रक्कम अदा करावी आणि दागिन्यांचा ताबा त्याच्या/तिच्या पूर्ण
- र. अनुन्य नाराम्य किरानिया तरिकारिक विकास विभाग कर्मा स्वाचन किरानिया है। जोखमीवर आणि जबाबदारीने च्यावी आणि या बोलीदाराल कोणत्याही कारणास्तव आमच्या बँकेकडे कोणताही सहारा मिळणार नाही. ३. बँकेने आवरयक समजल्याप्रमाणे खात्यात तारण ठेवलेल्या सर्व किंवा कोणत्याही दागिन्यांचा लिलाव करण्याचा किंवा कोणत्याही ठेळी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय . आणि पर्ण विवेकबद्दीनसार लिलाव थांबविण्याचा अधिकार राखन ठेवला आहे.
- . कोणतेही कारण न देता कोणतीही बोली नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा बँकेला पूर्ण अधिकार आहे.
- . बँकेच्या सोयीनुसार कोणत्याही टप्प्यावर लिलाव विक्री भिक्यातील कोणत्याही तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा/स्थगित ठेवण्याचा बँकेला अधिकार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पूर्वसूचनेचा किंवा अधिकाराचा दावा करण्याचा अधिकार नाही.
- ६. जर यशस्वी बोलीदाराने बोलीची रक्कम प्रदान केली नाही आणि/किंवा असे काही केले ज्यामुळे ताज्या लिलाव विक्रीला स्थगिती/पुन्हा लिलाव विक्री घेण्याची गरु निर्माण होऊ शकते, तर तो/ती बँकेच्या नुकसानीच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई करण्यास जबाबदार असेल, जर काही असेल तर त्याच्या/तिच्या चुकांमुळे जे लिलाव

हिनांक: ०८.०८.२०२५

प्राधिकत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे झोनल कार्यालय

टेराफॉर्म रिअलस्टेट लिमिटेड

नोंद. कार्यालय : गोदरेज कॉलिसीअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एव्हरार्ड नगरमागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सायन (पूर्व), मंबई-४०० ०२२, दरध्वनी : +९१-(२२)-६२७०४९०० : सीआयएन: एल२७२००एमएच१९८५पीएलसी०३५८४१ वेबसाइँटै : www.terraformrealstate.com; ई-मेल : secretarial@terraformrealty.com ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

३०.०६.२०२५ ३१.०३.२०२५ ३०.०६.२०२४ ३१.०३.२०२५ अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न गलावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव (१.२८) (२.५५) (१.२३) (৬.६७) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक (१.२८) (२.५५) (१.२३) (৬.६७) आणि/किंवा अनन्यर ाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक (७.१३) (२.०१) (3.38) (0.98) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) हालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (२.०१) (3.38) (0.98) (৬.१३) नफा/(तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न समभाग भांडवल 40.00 40.00 40.00 पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी (मागील वर्षाच्या (9.86) 0.00 0.0 ाळेबंदात दाखवल्याप्रमाणे प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक) . - मुलभूत/सौम्यिकृत ईपीएस (০.६७) (१.४३)

... ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्ष हे ०७ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित समेत कंपनीच्य लेखापरिक्षण समितीदारे पनर्विलोकीत आणि शिफारस करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले आणि ते वैधानिव

लेखापरिक्षकांद्वारे ''मर्यादित लेखापरिक्षित अहवाल'' च्या अधीन आहेत. कंपनीचे निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.terrafomrealstate.com वर आणि अनुक्रमे बीएसई लि. च्या वेबसाईटवर सुप्दा उपलब्ध आहेत. वरील विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टैंडर्डस्), रुल्स, २०१५ (इंड एएस) ला अनुसरून आणि शक्य होई पर्यंत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यास अनुसरून बनवली आहेत

चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधींची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे. लाखातील आकडेवारी दोन दशांशापर्यंत वर्ग केली आहे.

दिनांक : ७ ऑगस्ट, २०२५

हं.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता

टेराफॉर्म रिअलस्टेट लिमिटेड
भविशा देखिया
(च्यवस्थापकीय संचालक : डीआयएन - ०९४७११०४)



ठिकाण : मंबर्ड

मा. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल,

मुंबई खंडपीठ

कंपनी योजना याचिका क्र. सी.पी. (सीएए)/१६१ (एमबी)/२०२५ संपर्कित कंपनी योजना अर्ज क्र. सी.ए. (सीएए)/७८/एमबी/२०२५ कंपन्या अधिनियम, २०१३ मधील कलम २३० ते २३२ व अन्य लागू तरतुदींच्या अनुषंगाने

''कॅमलॉट कोवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड'' चे ''वॉस्प पंप्स प्रायव्हेट लिमिटेड'' मध्ये विलीनीकरण व त्यांच्या अनुक्रमे समभागधारकांशी संबंधित योजना (''योजना'') बाबत कॅमलॉट कोवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड.

कंपन्या अधिनियम, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी.

कॉर्पोरेट ओळख क्रमांक यू६८१००एमएच२०१०पीटीसी२०४८३९, नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. जीईएन ४/१, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया,

ठाणे बेलापूर रोड, घणसोली, नवी मुंबई, ठाणे-४००७१०, महाराष्ट्र, भारत

वॉस्प पंप्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपन्या अधिनियम, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी,

कॉर्पोरेट ओळख क्रमांक यू२९१२०एमएच१९५९पीटीसी०११२९८, नोंदणीकृत कार्यालय : चितळसर मानपाडा, एस. व्ही. रोड,

ठाणे ४००६०७, महाराष्ट्र, भारत

हस्तांतरणी कंपनी (एकत्रितपणे **''याचिकाकर्ता कंपन्या''** म्हणून संबोधले जाते)

...प्रथम याचिकाकर्ता कंपनी

...द्वितीय याचिकाकर्ता कंपनी

हस्तांतरित कंपनी

कंपनी योजना याचिकेवरील सुनावणीसंबंधीची सुचना

कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ व अन्य लागू तस्तुर्दीनुसार, कॅमलॉट कोवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरित कंपनी'') चे वॉस्प पंप्स प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरणी कंपनी'') मध्ये आणि त्यांच्या संबंधित . समभागधारकांमध्ये विलीनीकरण करण्याच्या योजनेच्या मंजुरीसाठी कंपनी योजना याचिका मा. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. मुंबई खंडपीठ (''मा. ट्रिब्युनल'') यांनी २२ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाने दाखल म्हणून स्वीकारलेली आहे.

सदर कंपनी योजना याचिकेची अंतिम सुनावणी मा. ट्रिब्युनलकडे २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. किंवा त्यानंतर लवकरात लवकर निश्चित करण्यात आलेली आहे. या कंपनी योजना याचिकेच्या समर्थनार्थ किंवा विरोधार्थ कोणीही आपली भूमिका सादर करू इच्छित असल्यास, त्यांनी याचिकाकर्ता कंपन्यांचे वकील श्री. पेशवान जहांगीर, भागीदार यांना खालीलप्रमाणे लेखी स्वरूपात (स्वाक्षरीत), आपले पूर्ण नाव व पत्ता नमूद करून आपली सूचना पाठवावी: - सॉफ्ट कॉपी ई-मेलद्वारे : peshwan.jehangir@khaitanco.com हार्ड कॉपी : मेसर्स खैतान अँड कंपनी, वन फोर्ब्स, तिसरा व चौथा मजला. डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, मुंबई ४०० ००१, भारत, ही सूचना याचिकेच्या अंतिम सुनावणीच्या तारखेपूर्वी किमान २ (दोन) दिवसांपूर्वी याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे पोहोचली पाहिजे. जर संबंधित व्यक्ती याचिकेला विरोध करू इच्छित असेल, तर त्याने विरोधाचे कारण अथवा विरोधासाठी वापरण्याचे शपथपत्र मा. नॅशनल कंपनी लॉ टुब्युनल, चौथा व पाचवा मजला एमटीएनएल एक्सचेंज बिल्डिंग, जी. डी. सोमानी मार्गजवळ, चामुंडेश्वरी नगर, कफ परेड, मुंबई ४०० ००५, महाराष्ट्र येथे दाखल करावे. आणि त्याची एक प्रत वरील पत्त्यावर याचिकाकत्यांच्या विकलांना देण्यात यावी. हे सर्व कार्य याचिकेच्या सुनावणीच्या तारखेच्या किमान २ (दोन) दिवस आधी पूर्ण झाले पाहिजे.

सदर कंपनी योजना याचिकेची एक प्रत, आवश्यक शुल्क भरल्यावरचे कोणालाही उपलब्ध करून दिली जाईल.

सही / पेशवान जहांगीर भागीदाः

मेमर्म खैतान अँड कंपनी याचिकाकर्ता कंपन्यांचे वकील

एक्स्पो इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्टस लिमिटेड

(पूर्वी एक्सपो कंटेनर्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन: एल४०२००एमएच१९८२पीएलसी०२७८३७ नों. कार्यालय : १५०, शेरीफ देवजी स्ट्रीट, मुंबई - ४००००३

द. क्र. ०२२-६१३१९६००, वेबसाईट : www.expogas.co ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त ्र अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	३०.०६.२०२५	39.03.7074	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५ रोजी संपलेले लेखा वर्ष
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
वर्तनातून एकूण उत्पन्न	१,७८४.७०	३,९९७.४५	१,७७०.९७	११,४८९.५७
सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ का/(तोटा)	१०४.४५	२५०.१३	२८.७८	४११.७४
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी पश्चात)	१०४.४५	२५०.१३	२८.७८	४११.७४
कालावधीकरिता कर पश्चात निव्वळ नफा/(तोटा)	१०४.४५	१५६.६८	२८.७८	३१८.२९
कालावधीकरिता कर पश्चात निव्वळ नफा/(तोटा) (सर्वसमावेशक उत्पन्न पश्चात)	१०४.४५	१५१.४६	२८.७८	३१३.०७
प्रमभाग भांडवल	988.64	९११.८५	७६१.४६	९११.८५
नागील लेखा वर्षाच्या पुनर्मूल्यांकीत राखीवला बगळून राखीव (ताळेबंदानुसार) वित समभाग प्राप्ती १) अनन्यसाधारण बाबींपूर्वी	२,२७२.२०	२,२७२.२०	१,३५७.५४	२,२७२.२०
- मूलभूत	०.४६	0.55	०.१३	٧.३٧
- सौम्यिकृत	0.88	०.६६	0.83	۲.३۷
बी) अनन्यसाधारण बाबींनंतर				
- मूलभूत	०.४६	०.६६	0.83	٧.३٧
- सौम्यिकृत	0.88	०.६६	0.83	१.३७

टीपा: १) वरील माहिती म्हणजे सेबी (लिल्टींग जैंड अदर डिस्क्लोजर विकायरमेंट्रस) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत फस्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय फस्टाक एक्सचेज्ञस कड सादर कलल्या अलखापारास्ता विताय निष्ण्याच्या तपाशलवार विवरणाचा एक उतारा आह. तिमाहा विताय निष्णयों संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट्स आणि कंपनीची वेबसाईट www.expogas.com वर उपलब्ध आहे. २) कंपनीचे नाव २१ जुलै, २०२५ च्या प्रमावायासून एक्सपो गेंस कंटेन्स लिमिटेड पासून एक्सपो इंजिनिऑए अर्ड प्रोजेक्टस् लिमिटेड मध्ये बदल केला आहे. सदर सुधारणा २७ जून, २०२५ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांद्वारे पारित विशेष ठराव आणि २१ जुलै, २०२५ आणि ३१ जुलै, २०२५ दिवांकित अनुक्रमे आरओसी आणि बीएसई ची मंजुरी अनुसार. ३) सध्या आमच्या हातात असलेल्या ऑर्डर्सची स्थिती साधारण १११ कोटी आहे



एक्सो इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्टस लिमिटेड साठी (पूर्वी एक्स्पो गॅस कंटेनर्स लिमिटेड म्हणून ज्ञात) व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन - ००१२५४७२)

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड

नोंद. कार्यालय : गोदरेज कॉलिसीअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एकहार्ड नगरमागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सायन (पूर्व), मुंबई-४०००२२. द्रुरुवनी : +९१-(२२)-६२७७४९००; सीआयएन: एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०४०६८४ वेबसाईट : www.terraformmagnum.com : ई-मेल : secretarial@terrafo ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(इपाएस साडून रु. लाखात								
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
豖.		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	39.03.7074			
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	0.07	0.00	0.04	0.86			
२.	कालावधीसाठी निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(3.5.5)	(१.२६)	(२.६०)	(८.५४)			
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२.८८)	(१.२६)	(२.६०)	(८.५४)			
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२.८८)	(१.२६)	(२.६०)	(८.५४)			
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न							
	(करोत्तर) धरुन)	(२.८८)	(१.२६)	(२.६०)	(८.५४)			
ξ.	समभाग भांडवल	२४.००	२४.००	२४.००	28.00			
6.	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	0.00	0,00	0,00	(१८५४.८०)			
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ – चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)							

– मुलभूत/सौम्यिकृत ईपीएस

२० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही साठीचे वरील निष्कर्ष ०७ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्ष समितीने पुनर्विलोकित करून शिकारस केली व कंपनीच्या संचालक मंडळाने त्यास मंजुरी दिली आणि ते वैधानिक लेखापरीक्षकांकडून ''मर्यादित

(१.२०)

(0.43)


- . कंपनीचे निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.terraformmagnum.com वर उपलब्ध आहेत तसेच बीएसई लि. वर देखील उपलब्ध आहेत. कपनीने मान केलेल्या मोबदल्यासाठी कादिवली (पूर्व) येथे स्टॉक-इन-ट्रेड म्हणूत मिळकतीमधील तिच्या अधिकारीचे अभिहस्ताकनासाठी अभिहस्ताकनाच्या विलेख दिनांकित २६ एप्रिल, २०१९ मार्फत भाग घेतला आहे. अभिहस्ताकितीने वेळोबेळी विविध कसूर केल्या आहेत. कंपनीने ात्रांत सर्व देव प्रदान करून कहादी दायिव्ये निमावण्यास अभिस्ताविकातिला एक सूचनेची बजावणी केती आहे. उचामुळे, व्यवसारच्या यूर्ततेच्या सदर्भात महत्वाचा अनिश्वतता आणि वाद वर्षभरात प्रलंबित असल्याने विशेष कार्य दायित्वाच्या पूर्तता आणि महत्वाचा अनिश्वितता च्या निराकरणावर इंड एएस ११५ अंतर्गत महसूल मान्यता देणार.
- जरी कंपनीचे निव्बळ मूल्य सतत तोटचात असून सुद्धा ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्ष अंदाजित रोख प्रवाह, व्यवसायाच्या शक्यतेच्या आधारावर चालू संस्था म्हणून जाणि अंतर्गत सूल्याकनाच्या आधारावर बनवलेले आहे. वरील विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊर्टिंग स्टेंडर्डस, रुल्स, २०१५ (इंड एएस) ला
- अनुसरून आणि शब्य होई पर्यंत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि घोरणे यास अनुसरून बनवली आहेत. चाल्,कालावधीच्या सादरीकरण जुळण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधींची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रीवत केली आहे
- लाखातील आकडेवारी दोन दशांशात वर्ग केली.

ठिकाण : मंबर्ड टेराफॉर्म मॅम्नम लिमिटेड उदय मोटा (व्यवस्थापकीय संचालक : डीआयएन - ०८६३५३३८)



दिनांक: ०८ ऑगस्ट २०२५

ठिकाण : ठाणे



नोंदणी कार्यालय: ए-७०, ७१ व ७२, एस. टी. आय. सी. ई., मुसळगांव एमआयडीसी, सिन्नर, नाशिक-४२२ १०३.

सीआयएन: एल३१२००एमएच१९९०पीएलसी०५७८६३

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे उतारा

तपशील	रोजी संपलेल्या तिमाहीसाठी			रोजी संपलेल्या वर्षासाठी	
	जून – २५	मार्च – २५	जून – २४	मार्च – २५	
	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
एकूण उत्पन्न	३१,१३७.६७	२८,७८७.९८	२५,४८४.१०	१,०९,५९९.५३	
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३३३.५०)	२०९.०६	१,००१.०४	२,४८०.०३	
सहयोगीचे नफा/(तोटा) चा हिस्सा	₹.१५	(२.१८)	₹.४१	۲.۰۷	
करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३३०.३५)	२०६.८८	१,००४.४५	२,४८२.१०	
अखंडित कामकाजातून कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३३०.३५)	२०६.८८	१,००४.४५	२,४८२.१०	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) समाविष्टित)	(३३०,३५)	२०६.८८	१,००४.४५	२,४८२.१०	
भरणा झालेले समभाग भांडवल, प्रत्येकी रु. १०/- चे समभाग	३,२२६.३९	३,२२६.३९	३,२२६.३९	३,२२६.३९	
राखीव (पूनर्मुल्यांकित राखीव वगळून) आणि ताळेबंदानुसार अनियंत्रक हितसंबंध				११,३०१.९९	
प्रति समभाग प्राप्ती (*अवार्षिक)					
i. अनन्य साधारण बार्बीपूर्व					
मुलभूत	(१.०२)*	०.६४*	₹.११*	७.६९	
सौम्यिकृत	(१.०२)*	०.६४*	₹.११*	७.६९	
ii. अनन्य साधारण बाबी पश्चात					
मुलभूत	(१.०२)*	०.६४ [%]	₹.११ [%]	७.६९	
सौम्यिकृत	(१.०२)*	۰.६४*	₹.११*	७.६९	

२. कंपनीची महत्त्वाची अलिप्न वित्तीय माहिती खालीलप्रमाणे :-(रु. लाखात) रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तपशील रोजी संपलेल्या वर्षासाठी मार्च - २५ जुन - २५ जुन - २४ मार्च – २५ (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) एकूण उत्पन्न २८,७८७.९८ २५,४८४.१० १,०९,५९९.५३ 38.830.80 करपूर्व नफा/(तोटा) (333,40 30.905 १,००१.०४ 2,860.03 करपश्चात नफा/(तोटा) (३३३,५०) १,००१,०४

१. वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि त्यानंतर ७ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत संचालक मंडळाद्वारे मंजूर करून अभिलिखित करण्यात आले. २. सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेप्युलेशन्स २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एकस्चेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२५ रोजी संप्लेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट <u>www.nseindia.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> आणि कंपनीची वेबसाईट <u>www.bedmutha.com</u> वर उपलब्ध आहे. ते खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करन कंपनीच्या वेबसाईटवर पाहता येईल.

ठिकाण: नाशिक दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२५



बेडमुथा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्यावतीने आणि करिता विजय वेडमुथा व्यवस्थापकीय संचालक (दीआयएन : ००७१६०५६)

Date : August 07, 2025

Place : Mumbai

Medi Assist

MEDI ASSIST HEALTHCARE SERVICES LIMITED

CIN: L74900MH2000PLC437885

Registered Office: AARPEE Chambers, SSRP Building, 7th Floor, Andheri Kurla Road, Marol Co-operative Industrial Estate Road, Gamdevi, Marol, Andheri East, Marol Bazar, Mumbai - 400 059 Phone: +91 - 22 - 6259 6797, Email: investor.relations@mediassist.in, Website: www.mediassist.in

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ In millions unless otherwise stated)

		Quarter	Ended	Year E	nded
Sr. No.	Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,979.50	1,966.43	1,728.95	7,470.78
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	305.12	300.47	250.44	1,117.87
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	305.12	300.47	250.44	1,117.87
4	Net Profit / (Loss) for the period after tax from continuing operations (after Exceptional and/or Extraordinary items)	226.31	216.33	190.70	916.01
5	Net Profit / (Loss) for the period after tax from continuing operations and discontinued operations (after Exceptional and/or Extraordinary items)	226.31	215.88	189.45	915.18
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	238.13	196.83	189.02	892.84
7	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	352.69	352.61	351.58	352.61
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				5,062.09
9	Earnings Per Share (EPS) (of ₹ 5/- each) (from continuing and discontinued operations)	5.00			5.00
	1. Basic	3.18	3.05	2.68	12.91
	2. Diluted	3.16	3.04	2.64	12.85

Standalone Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2025

		Quarter	Ended	Year Ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	
			(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Revenue from contracts with customers	437.04	425.53	342.30	1,505.86	
2	Profit/ (Loss) before tax (before exceptional items)	108.53	147.90	113.16	445.54	
3	Profit/ (Loss) before tax (after exceptional items)	108.53	147.90	113.16	445.54	
4	Profit/ (Loss) after tax from continuing operations	80.20	107.31	86.74	332.08	
5	Profit/ (Loss) after tax from continuing operations and discontinued operations	80.20	107.31	86.74	332.08	

The above unaudited consolidated financial results of Medi Assist Healthcare Services Limited ("the Holding Company" or "the Company"), its subsidiaries have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors, at their respective meetings held on 07 August 2025. These unaudited consolidated financial results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and they have issued an unmodified report on these unaudited consolidated financial results.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e., www.nseindia.com and www.bseindia.com and the Company at www.mediassist.in/investor-relations/. The same can be accessed by scanning the QR

During the quarter ended June 30, 2025, the paid-up equity share capital of the Company has increased from ₹ 352.61 millions to ₹ 352.69 millions, pursuant to exercise of stock options by certain employees and allotment of 15,556 equity shares thereon.



For MEDI ASSIST HEALTHCARE SERVICES LIMITED Satish V N Gidugu

Adfactors 348/25

CEO & Whole-Time Director